

पुणे जिल्हा टेनिकॉर्ट असोसिएशन  
(रिंग टेनीस)

स्वेकारी नियमावली



अनिल वरपे  
महासचीव



आश्रयदाता – टेनीक्वार्ड फेडरेशन ऑफ इंडीया  
मुख्य आश्रयदाता – महाराष्ट्र टेनीक्वार्ड असोसिएशन

आजकाल विद्यार्थी क्रिडांगणावर दिसत नाही याची खंत आहे. टेनीक्वार्ड इंटर्नेशनल (सिंगटेनीस) हा खेळ बराच जुना असून त्याला पाहिजे तसे पाठबळ न मिळाल्यामुळे मागे पडला आहे. इतर खेळांच्या मानाने अगदी कमीत कमी खर्चात शरीरास जास्तीत जास्त व्यायाम देणाऱ्या या खेळाचा प्रचार व प्रसार संपुर्ण भारतात करण्यास मी कटीबद्ध आहे.

- आमदार मोहन जोशी

- १५.७ : रिंग डोक्याचे वर किंवा डोक्यामागे पकडल्यास व हात अर्धचक्राकार फिरवून रिंग फेकल्यास ते Carring असेल.
- १५.८ : रिंग रीसीब्ह करताना किंवा सोडताना संबंधीत हाताचा तळवा व बोटे सोडून शरीराचे इतर कोणत्याही भागास अंगावरील कपड्यांना देखील स्पर्श झाल्यास तोस Body Touch होतो.
- १५.९ : रिंग, रीलीज केल्यावर बोटांचे दाबामुळे खालचे भागाला दाबून येत असल्यास ते Pressing होईल.
- १५.१० : रिंग, स्पीन फोर्स विय मैदानाला टच झाल्यास ती डेड कॉईट असेल.
- १५.११ : पलीकडून आलेली रिंग पकडल्यानंतर खेळाडू जर एक किंवा अधिक पाऊल चालत जाऊन रिंग फेक करीत असेल तर ते Stepping होय. परंतु एकदा रिंग Release झाल्यानंतर मात्र खेळाडू पावले टाकू शकतो.
- १५.१२ : रिंग रीसीब्ह किंवा रीलीज करते वेळी तळवा आणि बोटांच्या मध्ये दबून लोळा गोळा झाल्यास ते स्क्वीझिंग Squeezing होईल.
- १५.१३ : Bulking : जर रिंगचा मार्ग सातत्याने सारखा न राहता दुसरे Direction मध्ये अचानक बदलण्यास ते Bulking होईल.
- १५.१४ : Jumping : रिंग फेक करताना खेळाडूचे दोन्ही पाय हवेत असतील म्हणजे एक तरी पाय जमीनीला लागून नसेल तर Jumping होईल. मात्र रिंग पकडताना Jumping करून पकडल्यास फाउल होणार नाही.



## पुणे जिल्हा टेनिकॉईट असोसिएशन (रिंग टेनीस)

<b>अध्यक्ष</b>	आमदार मोहन जोशी	९८२२०९६७२०
<b>उपाध्यक्ष</b>	चंद्रकांत पिंपळे	९८६०६७७११८
<b>कार्याध्यक्ष</b>	दिलीप कापडनीस	९८२२४०८६८४
<b>मानद सचीव</b>	अनिल वरपे	९९६०६७७०५०
<b>सहसचीव</b>	विजय पाटील	९४२१०८०९०७
	दत्ता शेलार	९८२२७४७०१९
	मंगेश भाटवडेकर	९९२२९१३६०९
<b>कोषाध्यक्ष</b>	अनिल भैरामडगीकर	९४२२६७७२०९
<b>सदस्य</b>	सौ. माधुरी गानु	९९२१९२६४४७
	बालासाहेब जगताप	७७५७९७००३३
	निशिकांत किराड	७८७५७६७२२४
	चेतन आगरवाल	९८५०२१४३६०
	राजेंद्र महांकाळे	९९७००६७९०३
	यशवंत वेदपाठक	९८८१७९४२३०
	प्रकाश सैदानी	९८२२१९९६३७

# टेनिकॉर्ट (रींग टेनीस)

## \* खेळाचे नियम \*

### CHAPTER-I

**नियम १) :** टेनिकॉर्ट खेळाचे साहित्य व खेळाची वैशिष्ट्ये

**१.१ मैदानाची मापे :** (आकृती १ व २ पाहा)

मैदान चौकोनी असून ते मातीचे टणक किंवा सिमेंटचेही असू शकते. मैदान लांबी १२.२० मी. व रुंदी ५.५० मी. असते. १२.२० मी.च्या दोन रेषा “साईड लाईन्स” व ५.५० मी.च्या शेवटच्या दोन रेषांना “बेस लाईन्स” म्हणतात. दोन साईड लाईन्स जोडून मैदानाचे मधोमध असलेल्या रेषेला “सेंटर लाईन” म्हणतात. सेंटर लाईनबरोबर नेटचे खाली असते. सेंटर लाईनमुळे मैदानाचे ६.१० X ५.५० मी.चे सारखे दोन भाग पडतात.

**१.२ डेड कोर्ट :**

सेंटर लाईनला समांतर अशी प्रत्येकी एक रेषा सेंटर लाईन पासून ०.९० मी. अंतरावर दोन्ही बाजूला असतात त्यांना डेड लाईन असे म्हणतात. दोन डेड लाईन्सच्या मधला भाग म्हणजेच डेड कोर्ट होय. डेड कोर्टचे माप ५.५० मी. X १.८० मी. असते.

**१.३ झोन लाईन्स :**

बेस लाईन्सचा मध्य बिंदू व डेड लाईन्सचे मध्य बिंदूना जोडणारी रेषा म्हणजे झोन लाईन्स होय. प्रत्येक झोन, ५.२० X २.७५ मीटर असते. म्हणजेच नेटचे दोन्ही बाजूचे खेळाचे क्षेत्र प्रत्येकी ५.२० मी. X ५.५० मी.चे असते. डब्ल्सचे सामान्यात, सर्वीस करते वेळी चारही खेळांडूपैकी प्रत्येक खेळांडू पैकी प्रत्येक खेळांडू वेगवेगळ्या झोनमध्ये उभे आहेत किंवा कसे ते कळते.

**१.४ रीस्ट्रीक्टेड किंवा कॉशन लाईन :**

सेंटर लाईनचे दोन्ही बाजूला ३.०५ किंवा डेड लाईनपासून २.१५ मी. अंतरावर असलेली समांतर रेषा म्हणजे “कॉशन लाईन” होय. कॉशन लाईन ते डेड लाईनचे क्षेत्रातून “फोर हॅन्ड व बॅक हॅन्ड” शॉट मारण्यास खेळांडूना मज्जाव केला असतो.

**टीप :** मैदान क्षेत्राची प्रत्येक लाईन ही ५ सें.मी.रुंदीची असते.

(२)

कडे रीटर्न करील. गुण नोंदविल्या जाईपर्यंत अशा प्रकारे खेळ खेळला जाईल. दुसरी सर्वीस अ कडून ड ला, ड कडून रिटर्न ब कडे, ब कडून रिटर्न क कडे आणि क कडून रीटर्न अ कडे, हा प्रकारे गुण नोंदण्यापर्यंत खेळ सुरु राहील. पाच सर्वीस पैकी तीन सर्वीसचा पॅटर्न अ ते क, कते ब, ब ते ड, ड ते अ असा राहील तर दोन सर्वीसचा पॅटर्न अ ते ड, ड, ड ते ब, ब ते क आणि क ते अ असा राहील.

पाच सर्वीस क च्या पूर्ण झाल्यानंतर ब त्याच्या ५ सर्वीस करील पैकी १ ली सर्वीस तो ड ला करील.

ब ने त्याच्या ५ सर्वीस पूर्ण केल्यावर ड त्याच्या सर्वीस घेईल. तो १ ली सर्वीस अ ला करील.

दुसरा सेटचे सुरुवातीला ड, ब ला १ ली सर्वीस करील. जर तिसरा सेट झाला तर सुरुवातीला ब, १ ली सर्वीस ड ला करेल.

**१५.१ :** खालीलप्रमाणे कृती फाउल गणले जाईल.

१) वॉबलींग २) शेकिंग (रींग हलणे) ३) कॉशन लाईनचे अलिकडील रीस्ट्रीक्टेड एरियामधून फोर हॅन्ड शॉट ४) थ्रोईंग (रींग फेकणे) ५) डिले (उशीर/लेट) ६) पुशींग रींग ढकलणे ७) कॅरींग (पकडून ठेवणे) ८) बॉडीटच (रींगचा शरीराला स्पर्श) ९) प्रेसींग (रींग बदलणे) १०) डेड कॉर्ट ११) स्टेपींग (चालणे) १२) स्वेझींग १३) बल्कींग १४) जंपींग (उडी मारून रींग फेकणे)

**१५.२ :** आडव्या स्थितीत रींग हलत हलत झेकोले खात जात असल्यास त्या स्थितीला वॉबलींग म्हणावे.

**१५.३ :** शेकिंग : रींग उथा स्थितीने जोरात हलवून वायब्रेट होत असल्यास त्याला शेकिंग म्हणावे.

**१५.४ :** रींग जर पलिकडे कोर्टात Flinging करीत अयोग्य पद्धतीने पडली तर Throwing समजले जाईल.

**१५.५ :** रींग पकडताना किंवा सोडताना विशिष्ट ल्यबद्धतेने असावी. रींग सोडताना ल्य बिघडल्यास तो डिले Delay होतो.


**१५.६ :** कॉर्ट जर्क करून जात असल्यास Pushing असते.

(१५)

- परत फेकणार नाही. सर्व चारही (दोन्ही संघाचे मिळून) खेळाडू एकानंतर दुसरा पकडून रींग परत फेकेल या पद्धतीने (अल्टरनेशन) खेळ करतील व असा खेळ गुण नोंद होईपर्यंत सुरु राहील.
- १४.२ : पहिला सेटमध्ये सर्व्हीस (टॉसचे निर्णयावर) करणाऱ्या चमूची चमूनायक कोणता खेळाडू पहिली सर्व्हीस करेल यांची नोंद गुणपत्रकात करील तसेच विरुद्ध पक्षाचा चमूचा चमूनायक त्याचे कोणता खेळाडू १ ली सर्व्हीस रीसीव्ह करेल याची नोंद करील.
- १४.३ : प्रत्येक सेट सुरु करताना सर्व्हीस ही उजव्या बाजूचे, झोनचे बाहेरील भागातून करेल. गुण नोंद झाल्यावर, तोच खेळाडू पुढील सर्व्हीस डावे झोनचे बाहेरील भागातून करेल. ही कृती ५ सर्व्हीस पूर्ण होईपर्यंत सतत सुरु राहील. गुण कोणाला मिळाला, त्याचेशी या कृतीचा काहीच संबंध असणार नाही.
- १४.४ : सर्व्हीस करणाऱ्या खेळाडूचा सह खेळाडू हा सर्व्हीस होते वेळी, लगतचे झोन/कोर्टमध्ये उभा असेल, सर्व्हीस सुरु होताच, पूर्ण खेळ कोर्टचे कोणत्याही झोनमध्ये कोणताही खेळाडू खेळू शकेल.
- १४.५ : विरुद्ध चमूचे खेळाडूना प्रत्येक सर्व्हीसचे वेळी प्रत्येक नोंद झालेल्या गुणानंतर त्याची जागा ५ सर्व्हीस पूर्ण होईपर्यंत, त्यांना आपसातील त्यांच्या जागा (अर्धे कोर्ट) बदलता येणार नाही, परंतु सर्व्हीस होताच ते त्यांचे कोर्टचा कोणतेही भागात खेळण्यास खेळाडू पात्र राहील. उदा. अ आणि ब, क आणि ड हे एकमेकांचे सह खेळाडू आहेत. अ-ब खेळाडूंचे चमूने टॉस जिंकून सर्व्हीस करण्याचा निर्णय घेतला, अ ने १ ली सर्व्हीस करण्याचा निर्णय घेतला. अ ने सर्व्हीस करतेवेळी ब लगतचे डावे झोन मध्ये उभा राहील. अ ने केलेली सर्व्हीस क घेर्ईल व ड हा क चे लगतचे उजवे बाजूचे झोन मध्ये उभा राहील. गुण नोंद झाल्यानंतर अ हा डावीकडील झोनचा बाहेरून सर्व्हीस करील व विरुद्ध चमूचा ड खेळाडू ती सर्व्हीस स्वीकारेल. ह्या पद्धतीने ५ सर्व्हीस पूर्ण होईपर्यंत खेळले जाईल. सर्व चारही खेळाडू वरील प्रमाणे कॉर्ट स्वीकारणे व परत फेकणे एकानंतर दुसरा, या पद्धतीने गुण नोंदण्यापर्यंत सुरु राहील. दुसरे उदाहरण - अ, क ला सर्व्हीस करेल क, ब कडे परत करेल; ब ड कडे रीटर्न करेल, ड, अ

- नियम २)**
- २.१ नेट : नेटची लांबी ६.१० मी. व रुंदी ०.७० मी. असते. सेंटर लाईनचे वर दोन खांबाना/पोल्सला आडवी ताण धरून बांधली असते. ज्यामुळे खेळाचे कोर्ट दोन सारख्या क्षेत्रात विभागले जाते. नेट नॉयलॉन किंवा सुती धाग्यांची तयार केलेली असते.
- २.२ अँटीना : दोन अँटीना, हे बांबू, फायबर ग्लॉस किंवा इतर मटेरीयलचे १.०६ मी. लांब, २.५ ते ३.६ सें.मी. व्यासाचे तयार केले असतात. त्यावर ५ सें.मी. जाडीचे वेगळे रंगाने, वेगवेगळे पट्टे काढले असतात. लाल, पांढरे किंवा काळे पांढरे रंगाचे पट्टे असावेत. ते नेटच्या दोन्ही टोकांवर सेंटर लाईनचे वर उभे असतील व नेटचे वर ५० सें.मी. असतील अशा पद्धतीने नेटला जोडण्यात यावे.
- २.३ नेटची उंची : खेळ मैदानाचे सेंटरला मैदानाचे पातळीपासून नेटची उंची (वरील बाजूने) १.८० मीटर व दोन्ही पोलला नेटचे दोन्ही टोक, साईड लाईन्सचे वर २.५ सें.मी. अधिक अंतर घेऊन बांधली जावी. सब ज्युनियर गटासाठी सेंटरला नेटची उंची १.६७ मी. (५.५ फूट) असावी तर सिनीयर व ज्युनियर गटासाठी मध्यभागी नेट १.८० मीटर उंचीवर तर पोलजवळ साईड लाईन्सवर १.८२ मी. उंचीवर ताणून बांधली जावी.
- नियम ३) खांब/पोल्स :** नेट बांधण्यासाठी वापरावयाचे पोल ७ सें.मी. व्यासाचे पोकळ असलेले स्टीलचे वापरण्यात येतात. पोलची मैदान पातळीपासून वरील उंची १.९० मी. असते. पोलचे वरचे भागाला पुली किंवा हूक असतात. ज्यामुळे नेटची वरील दोरी घट्ट बांधली जाते. पोल्स सेंटरला साईड लाईन पासून ४ सें.मी. अंतरावर जमीनीचे आत ७० सें.मी. खोल पक्के पुरुन घट्ट केलेले असावेत. ज्यामुळे ते हलणार नाहीत. पोल्सला प्रत्येकी २३ सें.मी. रुंदीचे काळे पांढरे किंवा लाल पांढरे रंगाचे पट्टे असावेत.
- नियम ४) :** कॉर्ट (रींग) ही पांढर्या रबर शीटचे फोम युक्त असते. कॉर्टचे वजन १९८ ते २२७ ग्रॅम असते. कॉर्ट ही जास्त टणक असू नये कि ज्यामुळे खेळाडूना दुखापत होऊ शकेल, तसेच इतकी मऊ असू नये की, खेळाडूंच्या बोटांमध्ये व तळव्यामध्ये दब्बन लोळा गोळा होईल. कॉर्टचा बाह्य व्यास १६ सें.मी. तर अंतर व्यास १० सें.मी. असतो. कॉर्टची जाडी ३ सें.मी. पेक्षा कमी व ५ मी.मी. पेक्षा जास्त असणार नाही.
- (३)

**PLAYING AREA  
(DIAGRAM 1)**



करून पडली असल्यास, कॉर्ट योग्य/बरोबर आहे असे मानण्यात येईल. कॉर्ट कोर्टचे आत किंवा बाहेर पडली हे ठरविण्यासाठी प्रथम झालेल्या स्पर्शाची जागा निश्चित करून निर्णय घ्यावा.

- १२.४.३ : ९ रॅलीजची सुरुवात झाल्यानंतर/सेट पूर्ण होण्यासाठी खेळाडूचे बंधन नाही.
- १२.५ : खेळाडू खेळ सुरु असतानांचे दरम्यान डेड कोर्टमध्ये प्रवेश करणार नाही किंवा उभा राहणार नाही. किंवा डेड कोर्टचे बॉअंड्री लाईन्सला स्पर्श करणार नाही. तो नियमाचा भंग होईल ते शिक्षेस पात्र होईल. मात्र कॉर्ट डेड झाल्यानंतर ती उचलण्यासाठी खेळाडूला डेड कोर्टात प्रवेश करता येईल.
- १२.६ : कॉर्ट अँटीना पोलला स्पर्श करून कोर्टमध्ये पडल्यास ती आऊट म्हणून गणल्या जाईल.
- १२.७ : कॉर्ट नेटच्या मधून जाऊन विरुद्ध कोर्टमध्ये पडल्यास तो फाउल होतो.
- १२.८ : रॅली सुरु असताना नेट तुटल्यास री सर्वीस देण्यात येईल.
- १२.९ : रॅलीमध्ये कॉर्ट तुटल्यास री-सर्वीस दिली जाईल.
- १२.१० : खेळाडूला कॉर्ट फेकताना किंवा रीसीव्ह करताना खांबाचा/पोलचा किंवा इतर कोणत्याही साधनांचा आधार घेणे नियमबाब्बा आहे.
- १३.१ : खेळाडूला दुखापत झाली असल्यास किंवा इतर कारणामुळे, प्रथम रेफरी, ऑफिशीयल टाईम आऊट, कॉर्ट डेड झाल्यानंतर किंवा रॅली पूर्ण झाल्यानंतर जाहीर करेल. जर तीन मिनीटात दुखापतग्रस्त खेळाडू डीफॉल्टमुळे सामना हरला असे जाहीर केली जाईल. तसेच दुहेरी सामन्यात एक खेळाडू दुखापतीमुळे निवृत्त होत असल्यास त्या चमूने डीफॉल्टमुळे सामना घालविला असे मानून पुढील चमू, विजेता जाहीर करण्यात येईल. कारण खेळाडू बदली खेळाडू देण्याचे नियमात नाही.
- १३.२ : सर्वीस व रॅली सुरु असताना वॉबलिंग व शेकिंग फाउल दिले जाते. सर्व डीलीब्हरी/फेकी ह्या निश्चित व मनगटाचे कृतीने आकर्षक व कलात्मक असावयास पाहिजे. नेटचे वरील भागाला स्पर्श करून कॉर्ट वॉबल किंवा शेक होत असल्यास तो फाउल गणला जाणार नाही.
- १४.१ : दुहेरी किंवा मिश्र दुहेरी स्पर्धेत एकाच बाजूचे खेळाडू एकानंतर दुसरा ह्या पद्धतीने म्हणजे एकच खेळाडू लागोपाठ दोनदा कॉर्ट पकडणार किंवा

विरुद्ध पक्षाला मिळेल.

१२.२.७ : एका खेळाडूला सतत ५ सर्वीस कराव्या लागतात; त्याला गुण मिळो अथवा न मिळो, सर्वीस नेहमी खेळाडूचे उजवे बाजूचे झोनचे बाहेरुन सुरु केली जाते. एक गुण नोंदल्यावर दुसरी सर्वीस डावे बाजूचे झोनचे बाहेरुन केली जाते ही पद्धत ५ सर्वीस पूर्ण होईपर्यंत अमलात आणली जाते. त्यानंतर साईड ओव्हर/सर्वीस चेंज होईल. विरुद्ध पक्षाचा खेळाडू त्याचे उजवे बाजूचे झोनचे बाहेरुन १ ली सर्वीस करेल व दुसरी सर्वीस डावे बाजूचे झोनचे बाहेरुन करेल. ही पद्धत ५ सर्वीस पूर्ण होईपर्यंत राहील. त्यानंतर पुन्हा साईड ओव्हर होऊन अगोदरचा खेळाडू त्याच पद्धतीने ५ सर्वीस करील. ही पद्धत पूर्ण खेळ होईपर्यंत सुरु राहील.

१२.२.८ : बँक सर्वीस, बिना फाउल कॉर्ट उंच फेकणे मान्य आहे.

१२.२.९ : ज्यावेळी गुण फलक २०-२० वर समान (ड्यूस) असतो. त्यानंतर प्रत्येक गुणासाठी सर्वीस बदल होतो. म्हणजे अल्टरनेटीव सर्वीस केली जाते. अशा वेळी फक्त सर्वीस करणाऱ्याचे उजवे झोनचे बाहेरुन केली जाते. दुसरे शब्दात सांगायचे झाल्यास अशा परिस्थितीत खेळाडूला सर्वसाधारण ५ सर्वींग ऐवजी फक्त एक सर्वीस करता येईल. त्याचप्रमाणे सेटमधील १५ मिनीटे पूर्ण झाल्यानंतर ९ रॅलीचा खेळ सेट पूर्ण होईपर्यंत खेळला जातो. प्रत्येक गुणासाठी सर्वीस बदल होतो व सर्व सर्वीस ह्या कोर्टाचे उजवे भागाकडून होतात. त्याला गुण फलकाची बाधा येत नाही.

१२.३ : कॉर्ट रीसीव्ह करणे व फेकणे ह्या दोन्ही क्रिया एका वेळी एकाच हाताने करावयाच्या असतात. आलटून पालटून दोन्ही हाताचा उपयोग करता येतो. मात्र फाउल्स करावयास नको.


१२.३.१ : रींग फेकण्याची सर्व क्रीया ही वरच्या दिशेने मैदानाचे क्षेत्रांतर्गत असावी.

१२.३.२ : सापेक्ष रितीने स्थिर किंवा गतीशून्य क्रियामुळे री (पुन्हा) सर्वीस देणे मान्य नाही. मात्र खेळाडूला असा अचानक अडथळा आला असेल जो त्याचे आवाक्याबाहेर असेल अशा अचानक घटनेच्या प्रसंगी, प्रथम रेफरी त्याचे अधिकाराचा वापर करून, खेळाडूला री सर्वीस देऊ शकेल.

१२.२.३ : डेड कोर्टचे लाईन सोडून इतर कोणत्याही बाउँड्री लाईनला कॉर्ट स्पर्श

### PLAYING COURT (DIAGRAM 2)

BASE LINE  
↓



## CHAPTER-II

भाग घेणारे खेळाडू, त्यांची कर्तव्ये, अधिकार व जबाबदाऱ्या

**नियम ५.१) :** राष्ट्रीय, झोनल व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाचे रजिस्ट्रेशन व कंपोझीशन.

प्रत्येक संघात सहा खेळाडू, एक व्यवस्थापक व एक प्रशिक्षक असेल. महिला संघाचे व्यवस्थापक व प्रशिक्षक यांपैकी निदान एकतरी महिला असणे आवश्यक आहे. सहावा खेळाडू हा मीक्स डबल्स स्पर्धेत खेळण्यास पात्र राहील. हे आवश्यक आहे की, प्रत्येक खेळाडू स्पर्धेत खेळला गेला पाहिजे.

**५.२ :** राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू टेनिकॉइट फेडरेशन ऑफ इंडियाला त्यांचे राज्य असोशिएशन मार्फत किंवा संलग्न युनीट मार्फत रजिस्टर्ड असावे. राज्य स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू, महाराष्ट्र स्टेट टेनिकॉइट असोशिएशनला त्यांचे जिल्हा असोशिएशन मार्फत किंवा राज्य संघटनेला संलग्न युनीट मार्फत रजिस्टर्ड असावा.

**५.३ :** प्रवेश पत्राचे आधारे, ज्यांची नावे स्कोअर शीटमध्ये नोंदली असतील त्याच खेळाडूना सामान्यात खेळता येईल. कोणत्याही परिस्थितीत त्यात बदल करता येणार नाही.

**५.४ :** संधजतील खेळाडूपैकी, स्पर्धेत/टुर्नमेंटमध्ये खेळणाऱ्या एका रजिस्टर्ड खेळाडूची, संघ नायक (कॅप्टन ऑफ टिम) म्हणून संघातर्फे नेमणूक करण्यात येईल.

## नियम ६) खेळाडू/प्लेअर्स

**६.१) आउट फीट :** सर्व खेळाडूंनी निश्चित पोशाख ज्यात टी-शर्ट/जर्सी, हाफ पॅट/शार्टस् व कॅनव्हॉस बूट वापरणे आवश्यक आहे. टी शर्टवर मागे पुढे क्रमांक व संघाचे नाव असावेत. कॅनव्हॉस बूट वजनाने हलके पण बिना हिलचे असावेत. ह्या नियमाचा भंग केल्यास खेळाडू/संघ, स्पर्धेतून सहभागी होण्यास अपात्र ठरविल्यास जाऊ शकतो.

## नियम ७) खेळाडूंचे कर्तव्य :

**७.१)** खेळाडूंनी रेफरीचे निर्णय खेळाडू वृत्तीने मान्य केले पाहिजे.

**७.२)** खेळाडूंनी खेळाचे नियम स्वतःहून अवगत करून घेतले पाहिजे.

**७.३)** स्पर्धेत सहभागी खेळाडूचे वर्तन, खेळाचे शुद्ध खेळ भावनेतून पुढीलप्रमाणे असावे.

## CHAPTER-IV

**नियम १२) Playing Actions and Faults.**

**खेळण्याची कृती व दोष :**

**१२.१ :** सर्व सामने प्रत्येकी तीन सेटचे असतील. प्रत्येक सेट २१ गुणांचा असतो. २०-२० गुणांवर सेट बरोबरीत असल्यास, प्रथम २२ वा गुण घेणारा खेळाडू/चमू सेट विजेता ठरतो.

**१२.२ :** सर्वांस करून खेळाची सुरुवात होते. रेफरी टॉस करून, टॉस जिंकणाऱ्या खेळाडूला सर्वांस/कोर्टची निवड करण्याची संधी देईल. जो खेळाडू/चमू पहिल्या सेटमध्ये प्रथम सर्वांस करेल तो दुसऱ्या सेटमध्ये १ ली सर्वांस रीसीव्ह करेल म्हणजेच दुसऱ्या सेटची १ ली सर्वांस विरुद्ध पक्षाचा खेळाडू करेल. तिसरा सेट खेळण्याची गरज पडल्यास त्यासाठी टॉस केला जाणार नाही. तर १ ला सेटमध्ये सर्वांस करणारा खेळाडूच तिसऱ्या निर्णयिक सेटमध्ये सर्वांस करून खेळ सुरु करेल.

**१२.२.१ :** प्रत्येक सेटला १५ मिनिटांचा वेळ दिला आहे. १५ मिनिटात सेट पूर्ण न झाल्यास, १५ मिनिटानंतर सर्वांस करणारा खेळाडू ९ रॅली खेळेल. ९ रॅलीमध्ये गुण न मिळाल्यास गुण विरुद्ध पक्षाला जाईल.

**१२.२.२ :** सर्वांस करणाराने कॉईट दुसऱ्या पक्षाचे कोर्टात टाकल्यानंतर त्याचे हातात परत आल्यावर एक रॅली पूर्ण झाली असे समजण्यात येईल. (One to and fro Journey) अशा ९ रॅली पूर्ण करणे त्याला आवश्यक आहे.

**१२.२.३ :** सर्वांस नेहमीच क्रॉस कोर्टमध्येच करणे जरुरी आहे. मात्र रीटर्न कॉईट विरुद्ध पक्षाचे कोणतेही कोर्टात टाकता येईल.

**१२.२.४ :** सर्वांस करताना बेस लाईनचे बाहेरून तिला स्पर्श न करता किंवा क्रॉस न करता कॉईट फेकणे आवश्यक आहे. कॉईट हातातून सोडल्यानंतरच कोर्टमध्ये प्रवेश करता येईल. खेळाडू बेस लाईनचे बाहेरून धाव देखील सर्वांस करू शकेल.

**१२.२.५ :** सर्वांस करताना फोर हॅण्ड व बॅक हॅण्ड वापर करता येईल. उभी आडवी सर्वांस देखील करता येईल. परंतु, कटींग वॉबलींग, शेकींग, स्क्वीझींग जे फाउल मानले जातात, सर्वांसमध्ये देखील ते फाउल ठविले जातील.

**१२.२.६ :** सर्वांसचे वेळी नेटला कॉईटचा स्पर्श झाल्यास तो फाउल होईल व गुण

झाल्यास-विरुद्ध पक्षाला गुण दिला जातो. तर रेफरीने ज्या खेळाडूचा फाउल दिला असेल त्याचे विरुद्ध पक्षाला गुण दिला जातो. प्रत्येक वेळी फक्त एक गुण दिला जातो.

- ११.२ : वीनर ऑफ सेट : जी टीम/खेळाडू २१ गुण प्रथम मिळवील तो पक्ष सेट विनर होईल. जर दोन्ही पक्ष २०-२० सारखे गुणांवर असतील. तर ड्यूस कॉल केला जाईल व जी चमू/खेळाडू २२ गुण प्रथम घेईल त्या पक्षाला सेट विनर जाहीर केले जाईल. २०-२० सामना असताना Alternate म्हणजे एका पक्षानंतर दुसरा पक्ष सर्वीस करेल.

### ११.३ : मैच विनर (सामना विजेता)

- ११.३.१ : तीन पैकी दोन सेट जिंकणारा पक्ष, सामना विजेता जाहीर केला जाईल.
- ११.३.२ : जर चमू कोणत्याही कारणास्तव Depleted होत असेल तर विरुद्ध पक्षाला विजयी घोषीत केले जाईल.
- ११.३.३ : रेफरीकडून वॉर्निंग मिळाल्यानंतर चमू/खेळाडू पुढे खेळण्यास नकार देत असल्यास, तो फॉल्ट दोष मानून विरुद्ध पक्षाला सेट व सामना विजेता घोषीत करण्यात येईल.
- ११.३.४ : चमू/खेळाडू, दिलेल्या वेळेत/वेळेवर खेळ मैदानात योग्य कारणाशिवाय खेळण्यासाठी हजर न झाल्यास तो त्या चमूचा/खेळाडूचा फॉल्ट (दोष) मानून विरुद्ध पक्षाला विजयी घोषीत केले जाईल.

### ११.३.५ : Interval of between Sets and Change of Courts

सेटचा मध्यांतर आणि खेळाचे कोर्टची अदलाबदल

- अ) पहिला व दुसरा सेटमधील मध्यांतर २ मिनीटाचा असतो. तर दुसरा व तिसऱ्या सेटमधील मध्यांतर ३ मिनीटांचा असतो. मध्यांतराचे काळातच खेळाडू/चमू कोर्टची आपसात अदलाबदल केली जाते. चमू/खेळाडू बेस लाईन मागे उभे राहतील. रेफरीने सूचना देताच मैदानात प्रवेश करून रेफरीचे निर्देशाप्रमाणे खेळ सुरु करतील.
- ब) डिसायर्डिंग (निर्णयिक) सेट मध्ये ११ गुणावर मैदानाची/कोर्टची, विरुद्ध खेळाडू, आपसात अदलाबदल ताबडतोब करतील. त्यासाठी मध्यांतर किंवा अतिरिक्त वेळ दिली जाणार नाही.

७.३.१) खेळाडूनी खेळवृत्तीने रेफरी, विरुद्ध पक्षाचे खेळाडू व दर्शक यांचे विषयी आदर ठेवावा.

७.३.२) खेळाडूनी त्यांचे कृती हावभाव व वर्तनातून त्यांचे स्वतःचे किंवा संघाचे दोष लपविण्याचे उद्देशाने रेफरीचे निर्णयाप्रती चूकीच्या पद्धतीने नाराजी व्यक्त करण्याचे टाळावे.

७.३.३) खेळाडूनी त्यांचे कृती, हावभाव व वर्तनातून विनाकारण टाईम आऊटची वेळ लांबविणे, किंवा मुद्दामून विशुद्ध हेतूने खेळ लांबविणे अशी कृत्य टाळावीत.

७.३.४) खेळाडूनी खेळ सुरु असतांना दुसऱ्या खेळाडूना अयोग्य पद्धतीने सूचना देण्याचे टाळावे.

### ७.३.५) टीम कॅप्टन / संघनायक :

- अ) संघातील खेळाडूचे अयोग्य वर्तन व बेशीस्त यासाठी टीम कॅप्टन जबाबदार राहील.
- ब) सामन्याच्या काळात टीम कॅप्टन, खेळ कमान म्हणून कार्य करील. फक्त टीम कॅप्टनलाच अर्जाद्वारे किंवा नियमांचे इंटरप्रीटेशन बाबद खुलासा मागण्याचा अधिकार असेल. जर खुलाशाने त्याचे समाधान न झाल्यास तो त्वारीत आपला आक्षेप रेफरीकडे नोंदवू शकेल. सामन्यांचे शेवटी रेफरी असा आक्षेप स्कोअर शीटवर नोंदवू घेईल.

### नियम ८) प्रशिक्षक / व्यवस्थापक (Coaches / Manager)

८.१ : प्रशिक्षकाची जबाबदारी

८.१.१ : खेळ सुरु होण्यापूर्वी, प्रशिक्षकाने त्याचे संघाचे रजिस्टर्ड खेळाडूची नावे व क्रमांक, स्कोअर शीटमध्ये योग्य प्रकारे लिहिल्या गेल्याचे तपासून घ्यावे.

८.१.२ : प्रशिक्षकाने सामना सुरु होण्यापूर्वी खेळाडूचा वार्म-अप करून घ्यावे.

८.१.३ : सामन्याचे वेळी त्याचेसाठी निश्चित केलेल्या जागेवरच त्याने बसावे.

८.१.४ : सामन्याचे मध्यांतरात, प्रशिक्षक त्याचे जागेवरूनच, खेळ मैदानात प्रवेश न करता व खेळ अनावश्यकरीत्या लांबणीवर पडणार नाही याची दक्षता घेऊन, त्याचे खेळाडूना सूचना करू शकतो.

८.१.५ : प्रशिक्षकाने त्यांचे खेळाडूना, अधिरी, संघटक विरुद्ध पक्षाचे खेळाडू व दर्शक यांचेशी आदरयुक्त वर्तन ठेवण्यास बाध्य करावे.

८.१.६ : त्यांनी रेफरीचे निर्णयाला वादयुक्त करण्यापासून स्वतःला व खेळाडूना परावृत्त करावे.

## CHAPTER-III

**नियम ९) टॉस (ओली सुकी) व वार्म अप :**

१.१ : सामना सुरु करण्यापूर्वी मैदानाबाहेर रेफरी टॉस करेल.

१.२ : वार्म अप मैदानाबाहेरच करावे.

१.३ : चमूना रेफरी व त्याचे सहकारी Escort करतील.

**नियम १०) खेळातील व्यत्यय (Game Interruption)**

१०.१ : नैसर्गिक आपत्तीजनक परिस्थिती जसे, वाईट प्रकाश, जोरदार पाऊस, धुके इ. मुळे सामना थांबवावा लागल्यास त्याला ऑफिशियल इंटरप्शन म्हणता येईल. तसेच रेफरीने खेळाडू/प्रशिक्षक यांचे विनंतीवरून नियमानुसार पुढीलप्रमाणे मंजूर केलेले, टाईम आऊट ऑफिशीयल इंटरप्शन समजले जातील.

१०.२ : प्रत्येक सेटमध्ये प्रत्येक पक्षाला फक्त एक वेळा टाईम आऊट मंजूर करता येईल.

१०.३ : इंटरप्शन, फक्त खेळाडू/प्रशिक्षक यांनी ऑफिशीयल सीगनल दर्शवून टाईम आऊटची मागणी केल्यासच मान्य करता येईल.

१०.३.१ : प्रत्येक टाईम आउट हा ३० सेकंदाचा असेल.

१०.३.२ : टाईम आउटची वेळ संपल्यावर रेफरीने खेळ सुरु करण्याचे चिन्ह दर्शविल्यानंतरही खेळ सुरु करण्यास जो खेळाडू/चमू मुद्दामूळे विलंब करीत असेल त्यांना एका टाईम आउटची शिक्षा देण्यात येईल.

१०.३.३ : चमू/खेळाडू टाईम आउटचे काळात मैदान सोडणार नाही.

१०.४ : टाईम आउटचे दरम्यान प्रक्षिक्षक मैदानात प्रवेश न करता त्यांचे चमूला/खेळाडूला सूचना देऊ शकतो.

१०.५ : खेळाडूचे विनंतीवरून रेफरी त्याला मैदानावर तात्पुरती वैद्यकीय मदत पुरविण्याची व्यवस्था करील.

१०.६ : चमू/खेळाडू त्यांना असलेल्या अधिकारापेक्षा अधिक इंटरप्शन (टाईम आउट) ची मागणी करीत असल्यास रेफरी पिवळ्या रंगाचे कार्ड दाखवून त्याला वॉर्निंग देईल.

१०.७ : खेळाडूला गंभीर दुखापत/अपघात झाल्यास रेफरी थांबवील व दुखापतग्रस्त खेळाडूला पुढे खेळ सुरु करण्यासाठी तीन मिनीट वेळ देईल. परिस्थितीनुसार रेफरी स्वतःचे अधिकारात तीन मिनीटांचे अगोदरही खेळ

सुरु करू शकेल.

१०.७.१ : जर दुखापतग्रस्त खेळाडू तीन मिनीटांचे वेळात, तंदुरुस्त होऊन खेळ पुढे सुरु करू शकत नसल्यास, सेट आणि सामना विरुद्ध चमूने जिंकल्याचे रेफरी जाहीर करेल.

**१०.८ : इंटरप्शन फॉल्ट्स :**

अ) पहिल्या वेळी – वॉर्निंग

ब) वारंवार Repition - विरुद्ध पक्षाला गुण देणे, सेट देणे किंवा परिस्थिती पाहून पूर्ण सामनाविरुद्ध पक्षाचे बाजूने जिंकल्यास जाहीर करणे.

१०.८.१ : चमू/खेळाडू, ऑफिशीयल टाईम आउटनंतर रेफरीने सुरु करण्याची सूचना देउनही खेळ सुरु करण्यास मुद्दाम विलंब करीत असल्यास तो फॉल्ट समजण्यात येईल.

१०.८.२ : अधिकारातील टाईम आउट मिळाल्यानंतर पुन्हा दुसरा टाईम आउटची मागणी केल्यास तो फॉल्ट समजण्यात येईल.

१०.८.३ : टाईम आउटनंतर खेळ सुरु करण्यास विलंब लावत असल्यास तो देखील फॉल्ट/दोष समजल्या जाईल.

**१०.९ : सामन्याचे दरम्यान इंटरप्शन / विलंब**

अशा एखाद्या आपत्तीमुळे सामना खेळविणे शक्य नसल्यास, त्याबाबत रेफरी, संयोजक व निर्णायिक कमिटी / ज्युरी (हजर असल्यास) सर्व मिळून योग्य तो निर्णय घेतील.

१०.९.१ : आपत्तीजनक परिस्थितीमुळे नियम १०.९ मधील परिस्थितीमुळे नियम १०.९ मधील परिस्थितीनंतर, खेळ पुढे जेव्हा केव्हा सुरु करण्याचे ठरविले असेल तेव्हा खेळ अगोदरच्या स्कोअर वरूनच पुढे खेळविण्यात येईल. वरील परिस्थितीचा कोणत्याही खेळाडूला अतिरिक्त फायदा मिळणार नाही.

**नियम ११) Game Result खेळाचे निकाल**

११.१ : स्कोअरींग पॉइंट : चमू/खेळाडूला Positive व Negative गुण मिळतील. त्याने जर रॅली यशस्वीरित्या पूर्ण केली तर त्याला एक गुण दिला जाईल व अयशस्वी झाल्यास विरुद्ध पक्षाला एक गुण दिला जाईल. खेळाडूने कॉर्ईट रीसीव्ह करून रीटर्न (परत) करण्यात अयशस्वी